

# DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: October 30, 2024

To,

The Manager-CRD

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort

Mumbai-400001

Ref.: Script Code 521220

To,

National Stock Exchange of India Limited

The Corporate Relation Department,

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block

Bandra - Kurla Complex

Bandra (E) Mumbai - 400 051

Script Symbol: DAMODARIND

### Sub: Publication of Financial Results in News Paper.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30, 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copy of newspaper publication of financial result in Business Standard, in English Language and in Mumbai Lakshadeep in Marathi Language on October 30, 2024 for your kind perusal.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Damodar Industries Limited

Indrajit Kanase Company Secretary


Encl: Copy of English and Marathi Newspapers

Regd.Office: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013.

Tel: +91-22-49763180 / 49763203 / 35128372

Factory: T- 26, MIDC Amravati, Addl. Indl. Area, MIDC, Textile Park, Nandgaon Peth, Maharashtra - 444 901.

Email: cs@damodargroup.com | Website: www.damodargroup.com | GST No.: 27AAACD3850G1ZV | CIN: L17110MH1987PLC045575



EGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point Mumbai - 400 021. Phone No: 022 - 6188 4700 ail - sys@negasus-arc.com URL: www.pegasus-arc

PEGASU **PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION** Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with Rules 8 and 9 of the

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s), Co-Borrower(s) and Guarantor(s) that the below described secured asset being mmovable property mortgaged/charged to the Secured Creditor, **Pegasus Assets** Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Two Trust-I ("Pegasus"), having been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by Abhyudaya Co Operative Bank Ltd. vide Assignment agreement dated 30/06/2017 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being so inder the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is and "Whatever there is" basis with all known and unknown liabilities on 22/11/2024.

SARFAESI Act and Rules thereunder.							
THE DETAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:							
Name of the Borrower(s), M/s. Daya Builders (Partnership Firm & Borrower)							
Co-Borrower(s) and	Mr. Dhansukh D. Shah (Partner & Guarantor)						
Guarantor(s):	Mr. Vijay D. Shah (Partner & Guarantor)						
	Mr. Kirit D. Shah (Partner & Guarantor)						
	Mr. Haresh D. Shah (Partner & Guarantor)						
	Mr. Kiran D. Shah (Partner & Guarantor)						
Outstanding Dues for	Rs.9,77,21,937.50/- (Rupees Nine Crores Seventy Seven La						
which the secured assets	Twenty One Thousand Nine Hundred Thirty Seven and Paise F						
are being sold:	Only) as on 30/04/2014 as per notice under section 13 (2) of SA						
	FAESI Act. [Rs.37,13,76,625.71/- (Rupees Thirty Seven Cro						
	Thirteen Lakhs Seventy Six Thousand Six Hundred Twenty Five a						
	Paise Seventy One Only) as on 17/07/2024] plus interest at the c						
	tractual rate and costs, charges and expenses thereon till the date						
	payment and realization.						
Details of Secured Asset	Mortgaged by: - M/s. Daya Builders through its Partners						
being Immovable Property	All that piece or parcel of land or ground situated lying and being at Villa						
which is being sold	Malad (E), Taluka Borivali in Greater Bombay the Registration Sub-Dis						
	and District of Bombay City Sub-Urban Bearing Survey No. 261 Par						
	Village Malad, bearing C.T.S. No. 620/A/1-A/4E, Mumbai - 400 0						
	admeasuring area of the Plot about 6,031 sq. mts. Or thereabouts						
	bounded as follows: On or towards the East - Daya Shreeji Buildi						
1	On or towards the West - Laxchandi Building, On or towards the No						
1	- Daya Sagar Building, On or towards the South - D. P. Road						

Last date for submission of Bid: 21/11/2024 till 5:00 pm Opening: tiger.net) on 22/11/2024 from 11:00 a.m. to 01:00 p.m.
This publication is also a fifteen (15) days notice to the Borrowers / Co-Borrowers / Guarantors under

For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i. the first the decided terms and committees the terms are please refer to secured cleaners website ite.

thtp://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auctiontiger.net or contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos:

Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: ramprasad@auctiontiger.net, Mr. Ramprasad Mobile Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: ramprasau@auctioning@silio, illining any bid.

No. +91 8000023297, email: support@auctiontiger.net before submitting any bid.

AUTHORISED OFFICER

Date: 30/10/2024

John

SI. Particulars

2

Cockerill

Total income from operations

6 Equity Share Capital

Diluted : ( in ₹)

Notes:

Place: Mumbai

Date: October 28, 2024

Net Profit/(Loss) for the period (before Tax.

Net Profit/(Loss) for the period before tax (after

Net Profit/(Loss) for the period after tax (after

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised):

Company's website (www.johncockerillindia.com).

LIC Housing Finance Ltd for amount mentioned below

time available to redeem the secured assets.

Name of Borrowers

& Account Numbers

Roopali Dhirai Pandit &

Dheeraj Sudhakar Pandit

A/c No. : 621900000216

Roopali Dhiraj Pandit &

Dheeraj Sudhakar Pandit A/c No. : 621900000217

No.

1.

2.

Date: 29.10.2024

Place : Nashik

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period

Rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Security Interest (Enforcement) Rules, 2002

The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described secured asset being immovable property ("Schedule Property") on 04/11/2019 under the provisions of the SAREAESI Act and Pulse the Puls

SARFAESI Act and Rules ther	eunder.	NOTICE is hereby given for the
THE DE	TAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:	
Name of the Borrower(s),	M/s. Daya Builders (Partnership Firm & Borrower)	information of public that MR.
Co-Borrower(s) and	Mr. Dhansukh D. Shah (Partner & Guarantor)	RAJESH MADHAV BHAT is the lawful
Guarantor(s):	Mr. Vijay D. Shah (Partner & Guarantor)	owner of (i) a Residential Flat No. 601
	Mr. Kirit D. Shah (Partner & Guarantor)	admeasuring about 641 sq. ft. Carpet
	Mr. Haresh D. Shah (Partner & Guarantor)	area on the Sixth Floor in the building
0.11 11 12 1	Mr. Kiran D. Shah (Partner & Guarantor)  Rs.9,77,21,937.50/- (Rupees Nine Crores Seventy Seven Lakhs	
Outstanding Dues for which the secured assets	Twenty One Thousand Nine Hundred Thirty Seven and Paise Fifty	of the MULUND YASHWANT CO-
are being sold:	Only) <b>as on 30/04/2014</b> as per notice under section 13 (2) of SAR-	OP.HSG.SCTY.LTD., situated at G. V.
are being solu.	FAESI Act. [Rs.37,13,76,625.71/- (Rupees Thirty Seven Crores	Scheme Road No. 2, Mulund (East),
	Thirteen Lakhs Seventy Six Thousand Six Hundred Twenty Five and	Mumbai – 400 081, (ii) a Residential
	Paise Seventy One Only) as on 17/07/2024] plus interest at the con-	
	tractual rate and costs, charges and expenses thereon till the date of	Flat No. 602 admeasuring about 432
	payment and realization.	sq. ft. Carpet area on the Sixth Floor
Details of Secured Asset	Mortgaged by: - M/s. Daya Builders through its Partners	in the building of the MULUND
being Immovable Property	All that piece or parcel of land or ground situated lying and being at Village	YASHWANT CO-OP.HSG.SCTY.LTD.,
which is being sold	Malad (E), Taluka Borivali in Greater Bombay the Registration Sub-District	situated at G. V. Scheme Road No. 2.
	and District of Bombay City Sub-Urban Bearing Survey No. 261 Part of	Mulund (East), Mumbai – 400 081
	Village Malad, bearing C.T.S. No. 620/A/1-A/4E, Mumbai – 400 063,	
	admeasuring area of the Plot about 6,031 sq. mts. Or thereabouts and	and (iii) a Residential Flat No. 603
	bounded as follows: On or towards the East – Daya Shreeji Building,	admeasuring about 432 sq. ft. Carpet
	On or towards the West – Laxchandi Building, On or towards the North – Daya Sagar Building, On or towards the South – D. P. Road	area with attached Terrace on the
CERSAI ID:	Security ID- 400007848325	Sixth Floor in the building of the
CERSAI ID.	Asset ID- 200007838211	MULUND YASHWANT CO-
Reserve Price below which	Rs.57,93,07,000/- (Rupees Fifty-Seven Crores Ninety Three Lakhs Seven Thousand	OP.HSG.SCTY.LTD., situated at G. V.
	Only)	Scheme Road No. 2, Mulund (East),
be sold (in Rs.): Earnest Money Deposit	•	Mumbai – 400 081 (hereinafter for
(EMD):	Rs.5,79,30,700/- (Rupees Five Crores Seventy-Nine Lakhs Thirty	the brevity's sake referred to as 'The
,	Thousand Seven Hundred Only)  1) Huts / Encroachment	said properties').
Claims, if any, which have	Litigations filed before DRT/High Court and or any other tribu-	' '
been put forward against	nal/forum	All persons, Government Authorities,
the property and any other	3) Status of and usage of reservations on the Schedule Property	Bank/s, Financial Institution/s etc.
dues known to Secured creditor and value	Prospective buyers may conduct due diligence before submit-	having any claim against or to the
creditor and value	ting bid(s).	said properties of or any part thereof
Inspection of Properties:	On 15/11/2024 from 11.00 AM till 5.00 PM	
Contact Person and Phone	Mr. Siddhesh Pawar: 9029687504	by way of mortgage, gift, sale,
No:	Mr. Rohan Kadam: 9167981607	possession, inheritance, lease,
	Mr. P. S. Ravendernath: 9821238369	license, lien, exchange,
	04/44/0004 (11) 5 00	

E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctior tiger.net) on 22/11/2024 from 11:00 a.m. to 01:00 p.m.

Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group Thirty-Two Trust-I)

Email: investors.jcil@johncockerill.com

Unaudited Financial Results for the Quarter and Nine months Ended September 30, 2024

John Cockerill India Limited

Website: www.johncockerillindia.com, CIN.:L99999MH1986PLC039921

Nine months ended

September 30, 2024

32,014.65

(535.09)

(535.09)

(390.74)

(373.60)

493.78

(7.91)

(7.91)

For John Cockerill India Limited

Description of

Immovable Secured

Assets

11, 1 to 8, Aakanksha Park Appt

Stilt Second Floor, Sidhvinayal

Nagar, Peth Road Makhmalabac Shiwar, N. 32/11+12/2, Opp Pawar

12, 1 to 8, Aakansha Park B Appt Sidhivinayalk Nagar, S. No 32/11 12/2, Nashik, Makhamlabad

Shiwar, Opp Pawar Lawns Nashik, Maharashtra - 422003

Sd/-

Authorised Officer

LIC Housing Finance Ltd.

awns, Nashik, Mh– 422003.

Registered office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13,

MIDC, Andheri (E), Mumbai - 400093 Tel.: +91 9619762727

Quarter ended

(Unaudited

7,656.00

(1.004.69)

(1,004.69)

(749.70)

(749.70)

493.78

(15.18)

(15.18)

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine months Financial Results filed with the Stock Exchange

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine months Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the

LIC Housing Finance Ltd.

POSSESSION NOTICE [ Rule 8 (1) ]

Whereas the undersigned being the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd. Nashik Area Office.

under the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security

Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Notices dated mentioned below in column (3)

under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower & other, as per details given below to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of the respective

Notices. The concerned Borrowers/Property Holders having failed to repay the respective due amounts

notice is hereby given to the Concerned Borrowers / Property Holders in particular and the public in general that the undersigned has taken Symbolic Possessions of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act on the dates mentioned below. The

Concerned Borrowers / Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to

deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of

The borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the Act, in respect of

Notice is hereby given to you all under Rule 8(6) that pursuant to the Demand Notice issued by the undersigned as the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd. under Securitisation & Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, the undersigned has taken Symbolic Possession of the Secured Assets as per details given above. Copy of the Panchnama and possession Notice can be collected from the undersigned on any working day during working hours. Further, Notice is also hereby given to you all above that the undersigned, as the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd, shall now proceed to sell the above Secured Assets by adopting any of the methods mentioned in Rule 8(5) of the above

Rules. As such, you all are hereby advised, in your own interests, to obtain / sponsor / give valid offers, in the prescribed manner, for the Secured Assets in question or pay the up-to-date outstanding dues of **LIC Housing** 

Finance Ltd. Further, please take Notice that in case you fail or neglect to sponsor / give, in the prescribed

manner, any valid offer (s) for the Secured Assets in question or pay the outstanding dues of the LIC Housing

Finance Ltd. positively within 30 days from the date of this Notice, LIC Housing Finance Ltd. will proceed to sell the Secured Assets in question at the Reserve Price fixed by the undersigned as the Authorized Officer, as

Outstanding

Amount (Rs.)

16.07.733.22

15,85,061.22

**Date of Demand** 

Notice & Symbolic

Possession

18.06.2024

29.10.2024

18.06.2024

29.10.2024

provided under the above Act / Rules, without any further intimation / Notice to you.

Roongta Suprimus, Near Chandak Circle, Shri Hari Narayan Kute Marg, Tidke Colony, Nashik, Maharashtra- 422002

September 30, 2024

SRI Regd Off: State Bank Bhavan Madame Cama Road Bombay 400021 NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the ompany have been lost and the holders of the securities have applied to the company t

ssue duplicate certificates Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date; else the company wil proceed to issue duplicate certificates without further intimation Name of the Shareholder Folio No. No. Of Shares Distinctive Nos. Certificate Nos.

SB2563744 K Mahadevan 0334232551 to 4502785 0334232600 Place: Mumbai Name Of The Shareholder Date: 30-10-2024 K Mahadevar

**PUBLIC NOTICE** 

maintenance, charge, trust

agreement, share, easement or

otherwise howsoever or whatsoever

are required to make the same

known in writing to the undersigned

at her office at 202, Pushkarai Co-

op.Hsg.Soc.Ltd., Navghar Road,

Mulund (East), Mumbai - 400 081,

within 14 days from the date hereof,

failing which it will be presumed

and/or deemed that there are no such

claims and if any, the same have

(DARSHANA M. DRAVID)

Advocate, High Court

(₹ in lakhs

(Unaudited)

19,451.82

738.36

738.36

698.42

698.42

493.78

14.15

Michael Kotas

DIN: 10053364

Managing Director

Quarter ended

September 30, 2023

een waived or abandoned.

I, VINESH N DESAI (PAN: AGQPD6165P) holding 200 shares of SIKA Interplant Systems Limited Registered Office; No.03. Gangadharchetty Road, Dr. Sharma Building, Bangalore – 560042, in Folio No. V000117 bearing Share Certificate Number 900272 and 900273 with distinctive numbers from 458301 - 458400 and 597401 - 597500 consisting of 200 shares of Rs 10/- each. Ido hereby give notice that the said Share Certificate is lost and I have applied to the Company for issue of duplicate Share Certificate. The public is hereby warned against purchasing or dealing in anyway with the said Share Certificates if no objection is received by the company, within 15 days of the publication of this advertisement, after which no claim will be entertained by the company in that behalf.

## युनियन बैंक ( ) Union Bank

**BOLINJ BRANCH** SURABHI APARTMENT, VIRAR AGASHI ROAD, BOLINJ NAKA, VIRAR WEST, TALUKA BASSEIN, DIST- PALGHAR 401303
Telephone No. 9431325108 E-mail: ubin0541001@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE

(For immovable property) Whereas The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Bolini, Virar West Branch under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 23.08,2024 calling upon the porrower/s: Mr. Habib Suleman Sayyed and Mrs. Jubeida Habib Sayyed to repay the mount mentioned in the notice being Rs.62.98.560.98 (Rupees Sixty Two Lakh Ninety) Eight Thousand Five Hundred Sixty and Ninety Eight Paisa Only) within 60 days from he date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 25th day of the October 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank India for an amount Rs.62,98,560.98 (Rupees Sixty Two Lakh Ninety-Eight Thousand Five Hundred Sixty and Ninety Eight Paisa Only) and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY All that piece and parcel of House No 1013, Haji Habib Suleman Manzil, Bolinj Gaothan, Bunder Pada, Village Bolinj, Taluka Vasai, Virar West, Dist. Palghar in the name of Haji

Date: 25.10.2024 **Authorised Officer UNION BANK OF INDIA** 

> O.W.No. 5272/24 Charity Commissioner Office, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli Mumbai-400 030

**Public Notice** 

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950 Application No. :- 88/2024 Name of the Trust :- "Tural Bodhajan Sahkari Mandal" P.T.R. No. :- F-13985/Mumbai

Application No. 88 of 2024. Under Section 47 of The Maharashtra Public Ins Act 1950, as n 1. Application No. 88 of 2024, Under Section 47 of The Maharashtra Public Ins Act 1950, as pe Order dated 18/10/2024 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-1 Maharashtra State, Mumbai in the above referred application. It is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as Trustess in the Trust Viz "Tural Bodhajan Sahkari Mandal" having P.T.R. No: F-13985/Mumbai.

2. The applicants have mentioned in Ex. 01 that the applicant trust there were follo trustees to look after affairs of trust.

Shri, Anand Den Pawar

Shri. Ahikaji Devji Kamble Shri. Raghunath Laxman Pewar Shri. Atmaram Shivram Pawar Shri. Sudam Vitthal Pawar

Shri, Sakharam Laxman Pawar

Shri, Prakash Ramchandra Kamble Shri, Krishna Daulat Pawa

11. Shri, Anant Mahadey Pawar

12. Shri. Mangesh Ragho Pawar

application for the appointment of the following trustees in the trust. The applica as he suggested for the appointment of trustees in the trust. Their names are as und Shri. Harishchandra Ragho Pawar Shri. Vinod Vishnu Pawar

3. The applicant has filed the Present

Shri. Subhash Ramchandra Pawai Shri. Udva Anant Mohite

Shri. Milind Raghunath Pawar Shri. Tushar Ramchandra Pawar Shri. Sandip Jayram Pawar Shri. Gangadhar Krishna Pawar

 Shri. Gangadhar Krishina i a
 Shri. Deepak Gunaji Pawar
 Shri. Deepak Gunaji Pawar
 Shri. Deepak Gunaji Pawar 10. Shri, Vijendra Sakharam Pawai 11. Shri. Vishwajit atmaram Pawai

12 Shri Chintamani Namdey Pawa

13. Shri. Vinod Laxman Pawar 4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then the may file written Objection / Say within 30 days from the date of the publication of this public notice. The Application No. 88/2024 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai. on date - 02/12/2024 at 11.00 am for hearing. If no one is present on the above date

& time, it will be presumed that none have any Objection / say on the appointment & the Preser application will be decided in accordance with law This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtr State, Mumbai Dated 25/10/2024. Yours Faithfully.



Superintendent (J) Charity Commissioner Office.



## **DAMODAR INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013

Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575 Tel: +022 -49763203 E-mail: cs@damodargroup.com,

website: www.damodargroup.com EXTRACT FROM THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2024 (Rs. In Lakhs)								
Particular	For The Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2024 (Unaudited)	For The Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)					
Total income from operations (net)	9671.63	21602.17	19408.76					
Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
Exceptional and/or Extraordinary items )	105.17	(416.21)	141.99					
Net Profit / (Loss) for the period before tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	105.17	(416.21)	141.99					
Net Profit / (Loss) for the period after tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	73.90	(76.75)	92.20					
Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax)]	73.90	(76.75)	92.20					
Equity Share Capital (Face Value Rs. 5/- per share)	1165.00	1165.00	1165.00					
Earnings Per Share (of Rs.5/- each)								
(for continuing and discontinued operations)								
- Basic & Diluted (in Rs.)	0.32	7.78	0.40					

Note:

Mumbai

The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on September 30, 2024 are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www. damodargroup.com

By order of the Board For Damodar Industries Limited

(Sd/-) Arunkumar Biyani October 29, 2024 Chairman(DIN:00016519)





### XMF GUEST LECTURER ON CORPORATE TREASURY PROFILE AND SKILL SETS REQUIRED

the Xavier Institute of Management & Research (XIMR) conducted a guest lecture titled 'Corporate Treasury Profile and Skill Sets Required' on 26 October 2024 at 4 pm. The speaker for this lecture was Mr Arjit Pandey, AVP of B&K Finserv.

Mr Arjit Pandey began the lecture by explaining some financial jargon. He then provided valuable insights into fixed income investment and essential corporate skills as reading comprehension, communication, research, and interpretation. explained revenue analysis by segmenting it into geography, income levels, and product types, highlighting revenue as the foundation of research. Mr Pandey discussed income and cash flow statements, focusing on cash flow adjustments, investment and operational cash flows, and cost structures. He emphasised the role of Corporate Treasury in making investment recommendations and conducting macro and micro analyses before loan approvals. He also covered profitability measures, balance sheet components, and the 4Cs of credit research: Capacity, Collateral, Conditions, and Character.

The Xavier Management Forum (XMF) at The session concluded with an engaging discussion on the topics covered, followed by a question-and-answer round.

> Overall, the event was highly interactive and impactful, attended by Dr K N Vaidyanathan, Director of XIMR, Dr (Fr) Conrad Pesso, Trustee, Dr Anil Gor, Dr Sameer Lakhani, members, and Master of faculty Management Studies (MMS) students

**Campus Reporter: Gloria Gomes** 



OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD.

Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C. Kelkar Marg, R.G. Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai - 400028
CIN: U67100TZ2014PTC020363 Email:rajesh.jumani@omkaraarc.com/

zuber.khan@omkaraarc.com/pratik.rasal@omkaraarc.com Authorised Officer M no.: +918657969231 [Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w 9(1)]

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) r/w 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd. (OARPL). Further, OARPL (acting in its capacity as Trustee of Omkara PS 30/2021 Furust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.09.2021 from IndusInd Bank Ltd (Assignor Bank) along with underlying security from assignor bank. Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor bank and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of OARPL took the symbolic possession of the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act; on "As is where is," "As is what is," and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors, Securities, Owner, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Possession Date, Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

S N		Details of the Secured Asset	Owner of the property	Outstanding Dues as on 28.10.2024 (IN INR)	Demand Notice Date	Reserve Price (IN INR)	Bid Increment Amount(IN INR)		Date & Time of Inspection
1	M/s. Digitech Computers and System – Borrower, Mr. Anoop Khabya- Mortgagor/Guarantor & Mrs. Veena Khabya - Mortgagor/Guarantor	All that piece and parcel of property being Office No. 110 having carpet area 300 Sq. Ft. in Ganatra Industrial Estate bearing plot No 114A 1 & 2 situated at Panchpakhadi, Pokharan Road, Thane admeasuring about 3328 Sq. Yard equivalent to 2783.64 Sq. Mts. or thereabout within the limits of Thane Municipal Corporation within the jurisdiction of Sub Registrar of Bombay district, LBS Road, Khopat, Thane (west) 400603 bounded as under: On or towards East: By land of Poonjani Industrial Estate, On or towards West: By Eastern Express Highway, On or towards North: By Private Property, On or towards South: By Pokhran Road No 1.	Mr. Anoop Khabya & Mrs. Veena Khabya	Rs. 1,98,01,231.70 (Rupees One Crore Ninety Eight Lakhs One Thousand Two Hundred Thirty One and Paise Seventy only)	03.09.2019	Rs. 46,00,000/- (Rupees Forty Six Lakhs Only)	(Rupees Twenty	Rs.4,60,000/- (Rupees Four Lakhs Sixty Thousand Only)	

Account No.: 055505010221, Name of the Beneficiary: Omkara PS 30/2021-22 Trust, Bank Name: ICICI Bank, Branch: Bandra (E) Mumbai, IFSC Code: ICIC0000555

Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD : 09.12.2024 till 6.00 pm Date of E-Auction & Time: 11.12.2024 from 12.00 pm - 2.00 pm ERMS & CONDITION OF THE AUCTION: For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in Secured Creditor's (OARPL) website i.e. http://omkaraarc.com/auction.php. or vebsite of service provider i.e. http://www.bankeauction.com.

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) r/w 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 This notice is also a mandatory notice of not less than 30 (Thirty) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8(6) r/w 9(1), of Security Interest (Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time.

Sd/- Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. Place: Thane (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 06/2021-22 Trust

## OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD.

Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C. Kelkar Marg, R.G. Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai - 400028 CIN: U67100TZ2014PTC020363 Email:rajesh.jumani@omkaraarc.com/

zuber.khan@omkaraarc.com/pratik.rasal@omkaraarc.com Authorised Officer M no.: +918657969231

[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w 9(1)]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) r/w 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd. Further, Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd. Further, Omkara Assets Reconstruction Pvt Itd (OARPL) (acting in its capacity as Trustee of Omkara PS 30/2021-22 Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.09.2021 from industed Bank Ltd (Assignor Bank) along with underlying security from assignor bank. Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor bank and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of OARPL took handover of the physical possession of the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act; on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mor gagors, Securities, Owner, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Possession Date, Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

Sr. No.	Name of Borrower(s)/ Guarantors/ Mortgagors		Owner of the property	Outstanding Dues as on 25.10.2024 (IN INR)		Possession Date	Reserve Price (IN INR)	Amount(IN INR)		Date & Time of Inspection	
		PROPERTY NO. 1: All that piece and parcel of property bearing Unit No D-29/D-30. First Floor, Sainath Industrial				For Property	For Property	For Property		For Property No. 1: - 11.11.2024	
	(Bollowel)	Estate, Survey No 63/2, Mauje Khoni, Taluka Bhiwandi				No. 1: -	NO. 1	No. 1: -	No. 1: -	(From 11.00 A.M. to	
		District Thane 421308.	FOI BOUL			06.06.2023	Rs. 40,00,000/-	Rs 25 000/-	Rs.4,00,000/-	12:00 PM)	
		Area admeasuring: Unit D-29 - 1831 5 sq. ft. &	Properties: -				(Rupees Forty	110. 20,000	(Rupees Four	(As per prior	
		Unit D-30 – 1887 sq. ft.	Mr Radheshayam	Rs. 769.47	24.01.2019		Lakhs Only)		Lakhs Only)	appointment)	
4	(Guarantor/Mortgagor)	PROPERTY NO. 2: - All that piece and parcel of property	Agarwal and	Lakhs		For Property				For Property No. 2: -	
١٠.		bearing Flat No 801, 8th Floor, Harsh Heights Building No	0	Mrs Nisha			No. 2: -	110. 2.	For Property	No. 2: -	11.11.2024
		3, 150 Feet Road, Survey No 276/8B, 268/3, 267/2/6,	Agarwal			11.06.2024	Rs. 1,60,00,000/-		Rs. 16,00,000/- (Rupees Six-		
		Bhayander (west) District Thane 401101.					(Rupees One Crore Sixty	Rs. 50,000/-	teen Lakhs	4:00 PM) (As per	
		Area admeasuring: 930 sq. ft. (Carpet)					Lakhs Only)		Only)	prior appointment)	

Account No.: 055505010221, Name of the Beneficiary: Omkara PS 30/2021-22 Trust, Bank Name: ICICI Bank, Branch: Bandra (E) Mumbai, IFSC Code: ICIC0000555

Date of E-Auction & Time: 21.11.2024 12:00 pm to 2:00 pm Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 19.11.2024 till 6:00 PM TERMS & CONDITION OF THE AUCTION: For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in Secured Creditor's (OARPL) website i.e. http://omkaraarc.com/auction.php or website of service provider i.e. http://www.bankeauction.com

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) r/w 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 This notice is also a mandatory notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8(6) r/w 9(1), of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time.

Date: 30.10.2024 Sd/- Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd Place: Thane (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 30/2021-22 Trust)



## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## सार्वजनिक सूचना

माझे अशिल श्री हरदीप सिंह सचदेवा यांच्या वतीने ह सचना दिली जात आहे की. खालील अनसचीमध्ये वर्णन केलेली संपत्ती, ज्याचा सी.एस. क्रमांव ३४/११ आहे, ग्राम मुलुंड (पश्चिम), कुर्ला विभाग येथे स्थित आहे, ही माझे अशिल यांच्या मालकीची आहे. त्यांनी ही संपत्ती विक्री करण्याचा निर्णय घेतल

अर्थात, अशा कोणत्याही व्यक्ती/संस्थेला ज्याच्याकडे वरील संपत्तीबाबत कोणताही हक्क, हित किंवा दावा असेल, जसे की विक्री, विनिमय, तारण शुल्क, देणगी, देखभाल, वारसा, ताबा, पट्टा भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ग्रहणाधिकार, परवाना हायपोथिकेशन, कोणत्याही करार किंवा अन्य स्वरूपाचा आधार, किंवा कोणत्याही न्यायालयीन आदेश, निर्णय, पुरस्कार, टस्ट हक्क, शीर्षक किंव लाभकारी हित असेल, त्यास कळविण्यात येते की त्यांनी या सूचनेच्या प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरी यांच्या कार्यालयात आपला दावा सहाय्यक दस्तऐवजांसह लेखी स्वरूपात सादर करावा.

निर्धारित वेळेत दावा सादर न केल्यास, अश व्यक्ती/संस्थांचा वरील संपत्तीवर कोणताही दाव नाही असे मानले जाईल, व त्यांच्या सर्व हक व हित अवैध समजले जातील.

### अनुसूची :

संपत्तीचा तपशील: प्लॉट क्रमांक ५, क्षेत्रफळ अंदार्ज ५०० चौरस गज (४२४.१० चौरस मीटर) स्थान: निम्बकर सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित प्लॉट क्र. ५, मुलुंड कॉलनी, मुलुंड (पश्चिम), मुंबई-800 062 दिनांक: २९ नोव्हेंबर २०२४

वकीलअक्षता आर. हरियान उच्च न्यायालय, मुंब संपर्क क्रमांक: ९६६४५६५७४४

ई-मेल : advakshatahariyan@gmail.com ात्ता: २०८/२०९, २रा मजला, ब्रम्हा बिल्डींग एन.एम.जोशी मार्ग, भायखळा, मुंबई ४०० ०११.

## No. DC / NG / EA / 5 / 2024 / 355 Date: 29.10.2024

M/s Sudin Naik Real Estate Developers & ...Accused

To, Accused No. 2 M/s Chintamar Promoters, Sole Proprietorship Represented by its Proprietor, Mr. Sudhin Dube, Residing at Chintamani Tower, Opp Football Ground, Duler, Mapusa, Bardez Goa 403 507

Alternate Address: Mr. Sudhir Dube, Sor of Triloknath Dube, Dube Lay Out, Juna Umarsara, Prerna Nagar, Umarsara, Yavatmal, Maharashtra 445001 PUBLICATION NOTICE

WHEREAS, the above mentioned Complainant has filed Application dated 19/10/2024 (copies of complaint may be collected from this office on any working day against Accused No. 2 which is fixed for your appearance on 28/11/2024 at 10.30 a.m. AND WHEREAS, summons sent to Accused No. 2 is not returned to this office. The Complainant has prayed service o

notice by publishing the notice to Accused No. 2 in local newspaper circulating a Goa & Maharashtra, the addresses know to the Complainant.

AND WHEREAS, this Commission is

satisfied that this is a fit case for ordering such service. You are hereby summoned o appear before this Commission or 28/11/2024 at 10.30 a.m. to give you say on the matter.

Take notice that in default of your appearance on the above stipulated date and time, the matter will be decided exparte ommission on 29th October 2024. By Order of District Commission North Goa

Sd/- Quiney Gonsalves
Asst. Registrar
District Commission, North Goa SEAL

मुंबई लक्षदीप' जाहिरातीं मधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समुहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कुपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

सर्व संबंधितांना येथे सुचित करण्यात येत आहे की खालील स्वाक्षरीकर्ता सदस्य हे ॲन्टॉप हिल वेअरहौसिंग कंपनी लि. (कंपनी) चे सदस्य आहेत यांच्याकडे नोंद फोलिओ क्र.डी००८ असलेर्ल दिनांक १८.०४.१९९९ रोजीचे भाग प्रमाणपत्र क्र.६३ चे अनुक्रमांक ५०३ ते ५१२ (दोन्हीसह) चे शेअर्स आहेत. कंपनीचे सदस्य म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे युनिट क्र.सी-१३३, सी विंग, कंपनीचे गोडाऊन कॉम्प्लेक्स. ॲन्टॉप हिल वेअरहौसिंग कॉम्प्लेक्स, व्हीआयटी कॉलेज मार्ग, वडाळा (पूर्व) मुंबई-४०००३७ येथील जागेचा वापर, वहिवात ताबा आहे. खालील स्वाक्षरीकर्ता हे सदर जागेत मे. डी जमनादास ॲण्ड कं. या नावे व्यवसाय करीत आहेत.

खालील स्वाक्षरीकर्त्यांकडन खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या निवासस्थानाहुन २०.१०.२०२४ पासून भाग प्रमाणपत्र हरवले आहे. त्यांनी माटुंगा पोलीस ठाणे येथे लापता मालमत्तेच्या नोंदीमध्य भाग प्रमाणपत्र हरविल्याची तकार केली आणि त्यांना याबाबत प्रमाणित प्रमाणपत्र (एनसी डेट) देण्यात आले. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी उपरोक्त शेअर्सबाबत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार्ठ कंपनीकडे अर्ज केला आहे.

सर्व व्यक्तींना येथे सुचना देण्यात येत आहे की, सद भागप्रमाणपत्र त्यांच्या ताब्यातून हरविले असले तरी त्यांच्याकडे सर्व अधिकार मालक म्हणून आहेत आणि जर कोणा व्यक्तीकडे सदर मळ भागप्रमाणपत्राचा ताबा असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे किंव कंपनीकडे कार्यालय पत्ता: ॲन्टॉप हिल वेअरहौसिंग कॉम्प्लेक्स, व्हीआयटी कॉलेज मार्ग, वडाळा (पुर्व) मुंबई-४०००३७ येथे त्वरीत आणुन द्यावे.

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की जर सदर भागप्रमाणपत्र त्यांना काही दावा, अधिकार हक्क, हित, मागणी असल्यास त्यांनी वैध आवश्यव दस्तावेजांसह कंपनीकडे त्यांचे कार्यालय पत्त्याव सदर सूचना तारखेपासून २१ दिवसात आणून द्यावे अन्यर्थो असे सर्व दावा त्याग किंवा स्थगित केल आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्य संदर्भाशिवाय सदर शेअर्सबाबत खालील स्वाक्षरीकर्त्यांना दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी करेल.

दिनांक: २९.१०.२०२४ श्री. धिरजलाल जे. संघवी श्री. राजीव धिरजलाल संघवी मे. डी. जमनदास ॲण्ड कं यनिट क्र.सी-१३३. ॲन्टॉप हिल वेअरहौसिंग -कॉम्प्लेक्स, व्हीआयटी कॉलेज मार्ग, वडाळा

(पूर्व), मुंबई-४०००३७

न्यायालय कक्ष क्र.८१ मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय मुंबई

संक्षिप्त दिवाणी दावा क्र. २००/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ.व्ही.आर.२०(१-ए) अंतर्गत) तक्रार सादर - ०५.०१.२०२१ तक्रार दाखल - ०५.०४.२०२१

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

## युनियन बँक ऑफ इंडिया,

बँकिंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायद ९७० च्या तरतुर्दीनुसार स्थापन करण्यात आलेर्ल ६वा मजला, ६६/८० मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई ८०००१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - युनिय बँक ऑफ इंडिया, (ई-कॉर्पोरेशन बँक) ५२०, मांगिरीः इमारत, तळमजला, एल.जे. क्रॉस रोड, माहिम, मुंबई . ४०००१६ त्याचे व्यवस्थापकामार्फत प्रतिनिधित्व केले

### विरूद श्रीमती रहमत बी सय्यद,

वय - प्रौढ, त्यांचा पत्ता-खोली क्र.९, एच सेक्टर, ई लाईन, मरियम्मा मंदिर जवळ, चिताकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई 800066.

## श्रीमती रहमत बी सय्यद

(दिनांक २५.०७.२०२४ रोजीचे आदेशानुसार पीठासी यायालय कक्ष क्र.८१ मध्ये एच.एच.जे.श्री. संग्राम शिं

ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकित प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश

### फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

भ. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासू तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीव निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक २७.०८.२०१८ रोजी देय थकबाकी रक्कम रु.४८,९०५/- (रुपये अहेचाळीस लाख न**ऊ**शे **पाच फक्त)** ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपण व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत

- प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीच कार्यताही समायोजित कमायासाठी प्रतिताहींच्य मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल्य मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्या माननीय न्यायालयाला आनंद होत आहे.
- . प्रतिवादींना या दाव्याची किंमत भरण्याचे निर्देश दिले

खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणखं कोणताही दिलासा दिला जाऊ शकतो हाला याद्वारे समन्स केले जात आहे की, तुम सेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हज हण्यासाठी, कसूर म्हणून वादींना अशा दहा दिवसांर्च ग्तन मंपल्यानंतर कधोही रु.४८.९०५/- (रुपर

प्रहेचाळीस लाख नऊशे पाच फक्त) आणि माननीय यायालयाच्या आदेशानुसार अशा व्याजासह, प्रार्थना केलेली रक्कम आणि खर्च जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. गाझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आर्व आज दिनांकीत ३० ऑक्टोबर २०२४ शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई



## PUBLIC NOTICE

फिर्यादींचे वकील मोबा.८९७६१४३१३०

Notice is hereby given that we are estigating the title of Garden Love C.H.S. Ltd. in respect of the property, mor particularly described in the schedule hereunder written. Any person/s having any right, title and interest or objection of claim by way of sale, redevelopment, lien maintenance, mortgage, inheritance easement, trust, tenancy, security, charge license, lispendens, gift, custodial legal o possession or otherwise of whatsoeve nature in respect of the property described the schedule hereunder written or any part thereof are hereby requested to make the same known in writing to the undersigned with necessary documentar idence within 15 days from the dat hereof at my address at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3, Borivali (East), Mumbai 400 066 failing which any such claim will be treated

All that piece and Parcel of Land bearin CTS NO.2225 of Village Eksar, Taluka Borivali, in the Registration District Mumbai and Sub-District Mumba Suburban along with a building known a 'Garden Love' situated at Near Clul Aguaria Circle, Van Udvan Marg, Of Devidas Road, Eksar, Borivali (West)

(SHARMA & ASSOCIATES)

## CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM ANILKUMAR MUNNALAL GUPTA TO ANIL MUNNALAL GUPTA AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SALIM ISMAIL MITANI TO SALIM ISMAIL MITHANI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH GAZALA ABDUL WAHAB GAZALA PARVEEN ABDUL WAHAB SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM GAZALA ABDUL WAHAB SHAIKH GAZALA PARVEEN ABDUL WAHAB SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMAD SAGEER TO MOHD SAGIR MOHD YASIN BADGUJAR AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MEHRUNISAH TO MEHRUNISSA BADGUJAR AS PER SAGIR DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MADHURI PRAKASH MANDHARE TO MADHURI PAPAL MANDHARE AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM KAMAL KUMAR DALPATLAL SHAH TO **Kamal dalpatlal shah** As PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ATIKA MUSTAFA KADIWALA TO ATIKA MUSTUFA KADIWAL AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM KANDIWALA MUSTAFA ISMAIL TO MUSTUFA ISMAIL KADIWAL AS PER DOCUMENT.

जाहीर सूचना

विवेक वसंतराव भिवंडकर राहणार बी - ४०४

नव आसावरी को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी

लि., जे.बी.नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४००

०५९ यांच्या नावे मूळ शेअर प्रमाणपत्र

(सर्टिफिकेट) क्र. ४० ज्यात शेअर क्रमांक १९६

पासून २०० होते व जे नव आसावरी

को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लि., ने जारी

केलेले होते ते हरवले / गहाळ झाला आहे. श्री.

विवेक वसंतराव भिवंडकर ड्रेप्लिकेट (दुसरी प्रत)

शेअर सर्टिफिकेटसाठी उक्त सोसायटीकडे अर्ज

करत आहे. ही नोटीस प्रकाशित झाल्यापासन

१४ (चौदा) दिवसांच्या आत हुप्लिकेट शेंअर

सर्टिफिकेट जारी करण्यासाठी दावेदार/आक्षेप

घेणारऱ्यांकडून दावे आणि हरकती मागवत आहे.

दावेदारांनी अशा कागदपत्रांच्या प्रती आणि

ऱ्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर

पुराव्यांसह सोसायटीकडे जमा करावेत. विहित

. हालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न

झाल्यास उक्त सोसायटीच्या सचिवाला डुप्लिकेट

शेअर प्रमाणपत्र जारी करणे उपविधीनुसार बंधन

कारक राहील. त्याचप्रमाणे, सोसायटीला प्रापत

झालेले दावे/आक्षोप, सोसायटीच्या

उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने

नव आसावरी को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लि.

मुंबई येथील शहर दिवाणी

न्यायालय मुंबई

संक्षिप्त दावा क्र.२२६/२०२३

तक्रार सादर - ०६.०६.२०२२

तक्रार दाखल - ०४.०३.२०२३

देवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७,

नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

ॉॅंकिंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायद

९७० च्या तरतुर्दीनुसार स्थापन करण्यात आलेली

. நॉपॉरेट संस्था ज्याचे क्षेत्रिय कार्यालय, युनियन बँक इमारत

वा मजला, ६६/८० मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई -

'००००१आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - यनियन

बँक ऑफ इंडिया, (ई-कॉपेरिशन बँक) मुंबई धारावी मायक्रो

ायनान्स शाखा, किंगडम इमारत, फॉर्मली वेस्टर्न, इंडिया,

र्निरीज इमारत, २ए, धारावी रोड, मुंबई - ४०००१७

ाहाराष्ट्र त्यांचे व्यवस्थापक श्री. जॉनी झैदी, वय ४५ वर्षे

विरूद

. मालक श्री. कौसर शकील जुनैदआलम शेख

त्ता :- दुकान क्र ०६, शोहन अपार्टमेंट, वीर सावरक

गर, रेल्वे प्लॅटफॉर्म नं. १ जवळ, वसई रोड पश्चिम, पालघ

. मालक श्री. कौसर शकील जुनैदआलम शेख

दिनांक २५.०७.२०२४ रोजीचे आदेशानुसार पीठासी

।।यालय कक्ष क्र.८१ मध्ये एच.एच.जे.श्री. संग्राम शिं

न्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकित

प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश

३७ च्या नियम २ अन्वये माननीय न्यायालयात दावा दाखल

न. असे की, प्रकरण **'जे'** अर्थात दाव्याच्या तपशिलानुस

संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील

व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल

केल्याच्या तारखेपासून **९.८०%** प्रतिवर्ष दराने पुढील

व्याज तसेच दिनांक १९.०५.२०२२ रोजी देय

थकबाकी रक्कम रू.२,४६,३०३.१४/- (रुपये दोन

लाख सहेचाळीस हजार तीनशे तीन आणि पैसे चौदा

फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयक्तपणे

वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.

प्रतिवादींना या दाव्याची किंमत भगण्याचे निर्देश दिले

. खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणर्ख

न्हाला याद्वारे समन्स केले जात आहे की, तुमच्य

गहण्यासाठी कसर म्हणन वादींना अशा दहा दिवसांची

मुदत संपल्यानंतर कधीही रु.२,४६,३०३.१४/- (रुपये

-द्रोन लाख सहेचाळीस हजार तीनशे तीन आणि पैसे चौदा

कक्त) आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अश

याजासह, प्रार्थना केलेली रक्कम आणि खर्च जमा करण्याचे

गड्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

निबंधकाकरित

फिर्यादींचे वकील

मोबा.८९७६१४३१३४

शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई

मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी

आज दिनांकीत ३० ऑक्टोबर २०२४

ग्रादेश देण्यात यावेत

त्रेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हजर

कोणताही दिलासा दिला जाऊ शकतो

नियन बँक ऑफ इंडिया,

. चिमार्फत प्रतिनिधित्व केले.

. मे. आलिशान लगेज,

४०१२०२.

. मे. आलिशान लगेज,

गंनी न्यायालय चालविले.)

फेर्यादींनी विनंती केली आहे की:-

रनामित फिर्यादी

केला आहे

(ई-कॉर्पोरेशन बँक)

साठी आणि वतीने

हाताळले जातील.

स्थळ : मुंबई

तारीख :३० ऑक्टोबर २०२४

माझे अशिलांनी परिशिष्टामध्ये वर्णन केलेली सदनिका मिळकर हि सदनिका मालक श्री. धीरज बब्रुवन गिरी यांचेकडून विक घेण्याचे निश्चित केले आहे. अशा मिळकतीसंदर्भात कोणाही व्यक्ती संस्था, कंपनी यांचे हक्क, अधिकार, गहान, दान, बोज तारण, बक्षिस, साठेकरार, खरेदी खत, कुलमुखत्यारपत्र य अगर इतर स्वरूपात हक्क व अधिकार असतील तर त्या व्यक्ती संस्था, कंपनी यांनी आपल्या लेखी हरकती खालील नमुव पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन ७ दिवसांच्या आत नोंदवाव्यात. मुदतीमध्ये कोणाचीही हरकत न आल्यास माझे अशिल सदनिक मिळकतीच्या मालकाबरोबर खरेदी खत करतील. तसेच मुदतबाहय हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत <u>परिशिष्ट</u>

मौजे - खरवई ता. अंबरनाथ, जि.ठाणे येथील सर्व्हे नं। हिस्स नं २७/३/५/८ व २७/३/६/९. या मिळकतीवरील ओम साई को. ऑप. हो.सो.लि. या इमारतीमधील सदनिका क्र.००१ तळमजला, क्षेत्रफळ ४२४ चौ. फुट कारपेट या मिळकतीची

ॲड सचिन एस. विशे (वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE Notice is, hereby, given to the public at large that my client JAY ABHILASHA Cooperative Housing Society Limited, registered Co- operative Housing Society Limited, having Registration No BOM/WR/HSG/TC/9969/98-99/98 dated 3rd April 1998 and having its address a Mahisha Mardini Road, Jairaj Naga Borivali (West), Mumbai 400091 prefers for Re-development of the society's property more particularly mentioned in Schedule hereunder along with the adjacent properties. The society is well and sufficiently entitled to the abovesaid property vide Registered Deed of Conveyance dated 07/01/2017, registered with the Joint Sub-Registrar of Bombay under Serial No. BRL-6/243/2017

t has also come to the notice of client tha the original Registered Deed of Conveyance dated 07/01/2017 has been lost and misplaced and is not to be trace despite due diligent efforts. My clien wishes to apply to the concerned authority for procurement of certified true copy of the

said Registered Deed of Conveyance dated 07/01/2017. Any/ All person/s having any objection and or claim in, to or upon the said Registered Deed of Conveyance and/ or upon the said property and/ or any flat or any part thereof by way of legal proceedings, lease inheritance, lien, gift, license, sale exchange, mortgage, charge etc. should make the same known to the undersigned n writing at the address mentioned below specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within <u>14</u> <u>days</u> from the date of publishing of this Notice failing which, any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and my client shall be entitled to apply for the certified copy of the said Registered Deed of Conveyance and my client shall also enjoy utmost right and privilege on the said property and to re-develop the society's building and its property without any reference to such claim and / or objection and without any interference.

and without any interference.

THE SCHEDULE ABOVE REFERRED
TO

ALL THAT the piece and parcel of land admeasuring 650 sq. mtrs. as per Conveyance Deed (admeasuring 653.5 sq. mtrs. as per property card), and bearing Survey No. 37 (Part) CTS No. 259C.

Tables Paricel (Miles Paricel) Republic R Taluka- Borivali, Village - Borivali, Borival (West), Mumbai- 400 091, within the limit o Brihan Mumbai Municipal Corporation in the Registration District and Sub District and Mumbai City and Suburban-Mumbai. Date: 30.10.2024

Place: Mumbai

MANDAR V. KOPARKAR

Advocate

201, 2 nd Floor, Jovial Ark Society, Next to Kamdhenu society, Babhai Naka, Borivali (W), Mumbai- 400092.

## जाहीर नोटीस

ह्या जाहीर नोटीसने सर्व लोकांना कलविण्यात येते की. मी यानाईका नाग. माझ्या दहावीच्या मार्कशीटमध्ये माझ्या नावाचा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. मी १९.०८.२०२४ रोजी एक शपथपत्र केले आहे, जे नोटरी वकील ए के दुबेनी केले आहे, नोटरी नोंदणी क्र:७९२/२०२४ आहे की **यानाईका** नाग आणि नाग यानाईका एकाच व्यक्तीचा संदर्भ देते, जो मी आहे. तर कोणाचाही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तो प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत. माला खालील दिलेल्या पत्त्या वरती पत्र पाठवून

यानैका नाग ७०१, डेलीली हबटाउन गार्डनिया फेज १

जाहिर सूचना

### भावीन प्रवीण जैन यांनी येथे सर्व संबंधितांना सचना दिली आहे की, दिवंगत श्री. प्रवीण ए. जैन, त्यांच्या पत्नी सौ खा प्रवीण जैन यांच्यासमवेत फ्लॅट क्र.६०२ असलेल्य क्लॅट, सहाव्या मजल्यावर, केवल टॉवर्स म्हणून ज्ञात इमारतीच्या ए विंग मधील, सीटीएस क्र.७३० चा प्लॉट, गाव मालाड (उत्तर) आणि वलणी गावातील ५९१ बी.जे. पटेल रोड, मार्वे रोडच्या बाहेर, मालाड (प), मुंबई-४०००६४ च्या जागेचे संयुक्त/सह-मालक होते, ज्याचे मोजमाप क्षेत्र ७२० चौरस फूट कारपेट क्षेत्र, एम.सी.जी.एम. ने मंजूर केल्यानुसार बाल्कर्नीचा समावेश ८६५ चौरस फूट समतुल्य, मनपा प्रभाग पी, तालुक बोरिवली, नोंदणी जिल्हा आणि मुंबई उपनगरातील उप-जिल्ह्यात आणि तो त्याच्या हयातीत पत्नी आणि कुटुंबासह या फ्लॅटचा कायदेशीर वापर, व्यवसाय आणि तांबा घेत

असे की, दिवंगत श्री. प्रवीण ए. जैन हे केवल टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड सी टी एस नं ७३० आणि ५९१ बी जे पटेल रोड ऑप मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ चे त्यांच्य समवेत नोंदणीकृत सदस्य आणि भागधारक देखील होते आणि सदर सोसायटीने त्यांच्या नावे भाग प्रमाणपत्र असणारे प्रमाणपत्र क्र.१६ आणि सदर सोसायटीचे विशिष्ट क्रमांक ८१ ते ८५ जारी केले आहेत.

असे की, दिवंगत श्री. प्रवीण ए. जैन यांचे दि.२७.१२.२०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात यांची पत्नी श्रीमती रेखा प्रवीण जैन, त्याच्या दोन मुर्ल १) क. नेहा प्रवीण जैन आणि २) सौ.प्रियांका कणात ., ाठोड आणि मुलगा श्री. भावीन प्रवीण जैन, हे त्यांचे एकमेव वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी आणि . त्तराधिकारी म्हणून ज्यांना वारसाहक मिळाले आणि दिवंगत श्री. प्रवीण ए. जैन यांच्या ५०% समान वाटा आणि प्रमाणात म्हणजे प्रत्येकी १२.५०% या फ्लॅटमध्ये रमगधिकारी अम्रोतील

तर नमूद केल्याप्रमाणे इतर सर्व कायदेशीर वारस आणि गतिनिधींनी त्यांचा वाटा सोडला आणि त्याग केला म्हणजे १२.५% वाटा जो त्यांना वारसाहक्काने सदर सदनिकेत वंगत श्री. प्रवीण ए. जैन यांचे वारस म्हणून मिळालेल आहे आणि श्री. भावीन प्रवीण जैन यांच्या बाजूने कायदेशी। प्रतिनिधी आहेत आणि असे श्री. भावीन प्रवीण जैन हे य फ्लॅटचे ५०% संयुक्त/सह-मालक झाले आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी वगळता दिवंगत श्री. प्रवीण ए. जैन यांचे इतर कोणतेही . बारस आणि कायदेशीर प्रतिनिधी नाहीत, जर उपरोत्त . संदर्भात कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी खाली दिलेल्या ोसायटीच्या पत्त्यावर जाहीर सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी आक्षेप नोंदव शकतात. . येथे पुढील सूचना देण्यात येत आहे की, अशा परिस्थितीत जर सोसायटीला कोणतेही आक्षेप सादर केले गेले नाहीत आणि/किंवा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्य आत सोसायटीला दिले गेले, तर सोसायटीला श्री. भावीन

प्रवीण जैन यांच्या नावाने सदर फ्लॅट चा ५०% वाट स्तांतरित करण्यास स्वातंत्र्य असेल आणि श्रीमती रेखा . प्रवीण जैन यांच्यासोबत संयुक्तपणे त्यांच्या नावावर शेअ सर्टिफिकेट जारी करतील आणि त्यानंतर सोसायर्ट कोणत्याही दाव्यासाठी आणि/किंवा कोणत्याही त्रोसायटीचा पत्ता : केवल टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग मोसायटी लि.. सीटीएस क्र.७३० आणि ५९१. बी.जे. पटेल

रोड, ऑफ मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४००६४. श्री,भाविन प्रवीण जैन संपर्क : ८०९७५००१०६

**मुकेश कुमार तिवारी** विकल उच्च न्यायालय मुंबई चेंबर क्र.४, ब्लेझ बिझनेस सेंटर, बिर्ला मॅन्शन एनएम रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ ईमेल-mukeshtiwari.bhu.@gmail.com

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की<mark>, श्रीमती शाहीन अबुल कलाम सिद्दीकी</mark> या फ्लॅट जागा अर्थात **फ्लॅट क्र.२५, ४था मजला, विमा विजय कोहौसोलि**. म्हणून ज्ञात इमारत**, इमार**त क्र.ए६/१९, जीवन बिमा नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई-४००१०३ (यापुढे सदर फ्लॅट म्हणू-संदर्भ), क्षेत्रफळ २९७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील जागेच्या मालक होत्या.

कुमारी प्रतिभा पटेल यांच्याद्वारे श्रीमती शाहीन अबुल कलाम सिद्दीकी यांच्या नावे त्यांचे प्रेमापोटी र्देण्यात आलेले दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे बक्षीस खरेदीखतामार्फत मालकीत्वाचे हस्तांतर करण्यात आले होते. सदर बक्षीस खरेदीखत नोंदणीकृत आहे आणि त्वरीत प्रभावी आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार, तारण, विक्री, भाडेपट्टा, बक्षीस अदलाबदल इत्यादी स्वरुपात काही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसात संपर्क करावा. दाव्यांसोबत आवश्यक दस्तावेजी परावे सादर करावेत. विहित कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास दावा किंवा आक्षेप त्याग केले आहेत असे समजले

दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, ठिकाण: मुंबई दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ दिनांक: ३०.१०.२०२४

## **CHANGE OF NAME**

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. NELICIO V J NORONHA TO NELICIO RESHMA PARVEEN SHAFI KHAN TO NELSON NORONHA AS PER RESHMA ARIF SHAIKH AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT

I, REENA GOPURTHINKAL VARGHESE I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. D/O, THOMAS VARGHESE R/O ASHOK HASMUKHBHAI MAGAN SOLANKI TO NAGAR BLDG NO1 C103 CWING HASMUKH MAGAN SOLANKI AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM MILITARY ROAD MAROL ANDHERI DOCUMENT HAVE CHANGED MY NAME TO REENA
MICHAEL VARGHESE FOR ALL
NILESH CHANDRAKANT CHAVAN, I
RAJAGOPALAS PER DOCUMENT **PURPOSES** 

RAMDHARI BARAI AS PER DOCUMENTS. MAHARASHTRA GAZETTE NO – ( M-24248261 ) DATED 24 TO 30 OCTOBER SAMEENA ASHFAQUE AHMED ANSARI PARVATHY TO PARVATHY SHIMJITH AS

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI AS PER DOCUMENT

AHMED SHARIF MOHAMMAD SHARIF I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGE MY NAME FROM PER DOCUMENT MOHAMMED ELLIYAS BASHIR MD PAWAR AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH AS PER DOCUMENT (OLD NAME) ADITYA RAVINDRA MAHADIK AS PER DOCUMENT DATED OCTOBER 24-30, 2024

GAITRI & GAYATRI TO GAYATRI SHEIKH MOHD AZIZ MOHD ASLAM TO DOCUMENT RAMKISHAN GUPTA AS PER LATEST MOHAMMED AZIZ MOHAMMED ASLAM I MARYAM BI MOHAMMED MUSTAFA D/ SHEIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM R/O 105 , S M PLAZA ,PLOT NO. 2, ISHRAT JAHA MOHD AKHTAR TO SHEIKH MOHD ASLAM TO MOHAMMED SECTOR 23, TALOJA PANCHANAND, ISHRAT JAHAN JAVED KHAN AS PER ASLAM SHEIKH AS PER DOCUMENTS TALOJA PHASE 2, TALOJA, NAVI

I HAVE CHANGED MY NAME FROM HUSAIN YUSUF WALELE (OLD NAME) HAVE CHANGED MY NAME TO SHES / SHES PANCHAL TO HETAL TO SHAWKAT HUSAIN YUSUF WALELE MARIYAM BEE MOHAMMAD MUSTAFA VIPUL PANCHAL AS PER DOCUMENT (NEW NAME) AS PER DOCUMENTS

SHEHNAZ HASANALI SHAIKH (OLD NAME) TO SHEHNAZ KHATUN HASAN ALI SHAIKH (NEW NAME) AS PER

UZAIR ZUBAIR AHMED (OLD NAME) TO UZAIR AHMED (NEW NAME) AS PER

SREYAS RAJAGOPAL SHIMJITH /

HAVE CHANGED MY NAME AND I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SHALL HEREAFTER BE KNOWN PARVATHY VIJAYAKUMAR / PARVATHY LALJEE RAMDHARI BARAI TO LALJI MINAKSHI NILESH CHAVAN AS PER V KUMAR TO PARVATHY SHIMJITH AS PER DOCUMENT

TO SAMINA ASHFAQUE AHMED PER DOCUMENT

TO SUFIYAN NISAR AHMED KHAN AS I HAVE CHANGED MY NAME FROM LAVI SAMREEN BANO IFTEKHAR BHAGYASHRI SWAPNIL JADHAV TO SAMREEN MOHAMMED BHAGYASHRI UTTAMRAO KADAM AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY OLD NAME YUSUF SHAIKH AS PER DOCUMENT

FROM AHMAD SHARIF TO NEW NAME LAVI NASEEM BANO TO NASEEM SPURGEON RAJAKUMAR TO

BANO IFTEKHAR AHMED SHAIKH AS SPURGEON RAJAKUMAR NADAR AS PER DOCUMENT HANIF TO MOHAMMED ILYAS BASHIR I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM MEHRANISSA / MEHRANISSA SHAIKH SUMAN RAMAYANJI GAUND / SUMAN TO MEHRUNNISA MUKHTAR AHMED TO SUMAN DATTA DIVEKAR AS PER

DOCUMENT DHOPEY TO (NEW NAME) AADITYA I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM RAVINDRA DHOPEY AS PER GAZETTE PAYAL DILIP UTEKAR TO PARI RUPESH DATTARAM RAMCHANDRA DIVEKAR / DATTA DIVEKAR TO DATTA I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM RAMCHANDRA DIVEKAR PER

> — O, MOHAMMAD MUSTAFA MERCHANT - I HAVE CHANGED MY NAME FROM MUMBAI, MAHARASHTRA 410208

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of ABBOTT INDIA LTD. have been lost / misplaced. Without transfer deed. Due notice thereof has been given to ABBOTT INDIA LTD. and I/ We have applied for the issue of Duplicate Folio No. Certificate

Shareholder Nos From Chitra Chaudhuri C00044 620 408553 Any person who has a claim in respect of the said Shares should lodge such claim alon with document proof with ABBOTT INDIA LTD. at its Registered Office 3, Corporate Park,

Sion-Trombay Road, Mumbai Maharashtra-400071, within 15 days from this date else

Place: Mumbai Name of the Shareholder/Claiman SHYAMALI CHAUDHURI

### दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग,

वरळी, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५

**दर**.:+0२२-४९७६3२03. ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट:www.damodargroup.com

ABBOTT INDIA LTD. will proceed to issue duplicate certificate(s)

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	_		(रु.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
	३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९६७१.६३	२१६०२.१७	१९४०८.७६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	904.90	(४१६.२१)	989.88
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	904.90	(४१६.२१)	989.88
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७३.९०	(७६.७५)	९२.२०
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७३.९०	(৩६.৩५)	९२.२०
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती)	99६५.00	99६५.00	99६५.00
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/– प्रत्येकी)			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मूळ व सौमिकृत (रु.)	0.32	0.0८	0.80

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही / -

अरुणकुमार बियानी

अध्यक्ष

ठिकाण : मुंबई दिनांक : २९.१०.२०२४

डीआयएन:०००१६५१९ Sequent
Proven Ability In Life Sciences

## **SeQuent Scientific Limited**

CIN: L99999MH1985PLC036685 नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३ रा मजला , दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ - ७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), - ४०० ६०४ महाराष्ट्र. इंडिया

दूष्ट्वनी क्रमांक : + ९१ -२२ - ४१११४७७७ **ई-मेल : investorrelations@sequent.in वेबसाईट : www.**sequent.in

**टपाल मतदानाची सूचना** सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम१०८ आणि११० इतर ला

तरतूदी (**कायदा**) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (**अधिनियम**),सध्या अंमलात असलेल्या कोणत्याः वैधानिक फेरफार किंवा पुनर्अधिनियमनाचा समावेश आहे, सेबी (लिस्टिंग ऑिल्लगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम .४(**लिस्टींग रेग्युलेशन्स**), सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि. एप्रिल ८, २०२०, आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि. एप्रिल १३ । १०२० यासह इतर संबंधित परिपत्रकांसह वाचा,सामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२३ दि. सप्टेंबर २५,२०२३ 🏻 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (**एमसीए ारिपत्रके**) आणि अन्य इतर लागू कायदा व अधिनियमानुसार रिमोट ई– वोटिंग प्रक्रियेने टपाल मतदानामार्फत (**टपाल मतदान**) ठराव मंजुरीद्वारे खाली नमु नेयोजित विशेष ठराव व्यवसायावर विमर्ष करण्यास कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्याची कंपनीची इच्छा आहे.

यादी	अजेंडा	ठराव प्रकार
	कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून ते तेलंगणा राज्यात स्थलांतरित करण्यासाठी आणि त्या परिणामीची कंपनी च्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा करणे.	विशेष ठराव

स्यांना याद्वारे सुचित केले जाते की कंपनीने मंगळवार ऑक्टोबर २९, २०२४ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस आणि इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे कंपनीच्य सदस्यांना पाठवली आहे ज्यांची नावे डिपॉझिटरीजमधून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध्ये आहेत. म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL")/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("CDSL") शुक्रवार ऑक्टोबर २५, २०२४ पर्यंतचे आणि ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीजकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला आहे, त्यांच्याकडून मान्यता मिळविण्यासाठी पोस्टल बॅलेट फक्त रिमोट ई-व्होटिंगद्वारे. शुक्रवार ऑक्टोबर २५, २०२४ पर्यंत सदस्य नसलेल्या व्यक्तीने पोस्टल बॅलेट नोटीस केवळ माहिती करिता घ्यावी

रमसीए परिपत्रकानुसार कंपनीकडून टपाल मतदानपत्रिकासह टपाल मतदान सूचनाची विद्युत प्रत पाठविली जाईल आणि टपाल मतदान सचनेसह टपाल मतदानपत्रिका व भरणा केलेले व्यवसाय लिफाफेची हार्ड कॉपी सदर टपाल मतदानाकरितासदस्यांना पाठविली जाणा नाही. तदनसार सदस्यांची अनमती किंवा विरोध फक्त रिमोट ई-वोटिंग प्रणालीनेच केले जाईल म्हणन ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंटद्वारे डिपॉझिटरीकडे ठेवलेल्या शेअर्सच्या संदर्भात आणि भौतिक स्वरूपात असलेल्य शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला कंपनीने सर्व सदस्यांना रिमोट ई–मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने नॅशनल सेक्युरिटीस डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्य

सेवा नियक्त केल्या आहेत. रिमोट ई—मतदान कालावधी बधवार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स ९ ००वा. भाप्रवे सरू होईल. आणि गरुवा नोव्हेंबर २८, २०२४) रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. रिमोट ई-मतदानास उपरोक्त तारखेपासून आणि वेळेपेक्षा अधिक ारवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, कट–ऑफतारखेनुसार म्हणजेच शुक्रवार ऑक्टोबर २५, २०२४ रोजी, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे कंपनीचेसदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. त्यानंतरचे नदानासाठी रिमोट ई–मतदान प्रणाली बंद केली जाईल एकदा सभासदाने ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला त्यानंतर ते बदलण्याच मुभा दिली जाणार नाही. दुरस्थ ई-मतदानाची सविस्तर प्रक्रिया टपाल मतपत्रिकेच्या सूचनेत दिली आहे. मंडळांनी कंपनी सचिव मे. निलेश शाह अँड असोसिएट्सचे श्री. निलेश शाह किंवा त्यांच्या अनपस्थित श्रीमती हेतल शाह यांची टपाल

नतदानाची प्रक्रिया योग्यव पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्युत स्वरुपात मतदानाच्या संदर्भात काही शंका किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी https://eservices.nsdl.com (एनएसडीए

वेबसाइट) च्या डाउनलोड विभागात उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टली ऑस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती. वीणा सुवर्णा (युनिट: सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड) एनएसडीएल चे, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ आणि ५ वा मजला, कमला मिल क्रंपाऊंड, लोअर परेल, मुंबई , महाराष्ट्र - ४०० ०१३. किंवा <u>evoting@nsdl.com</u> किंवा दूर.०२२- ४८८६ ७००० वर पुढील

ऱ्पाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.sequent.in</u> या संकेतस्थळावर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट(<u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com) आणि एनएसडीएलच्या https://eservices.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ई–बोटिंगची तपासनी पर्ण झाल्यानंतर परंत टपाल मतदान प्रक्रिया समाप्ती तारखेपासन दोन कामाचा दिवसात संचालक मंडळादारे अधिकत कंपनीर कंपनी सचिव किंवा अध्यक्षांकडे तपासनीस त्यांचा अहवाल सादर करतील आणि टपाल मतदानाचा निकाल शनिवार नोव्हेंबर ३०, २०२१ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित केले जाईल . तपासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाचा निकाल कंपनीचे शेअर जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविला जाईल आणि कंपनीच्या <u>www.sequent.in</u> आणि केफिनच्या https://eservices.nsdl.com वेबसाइटवर अपलोड केले जातील.

> मंचालक मंडळाच्या आदेशान्वये सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेडकरिता सही/-फिलिप ट्रॉट

ठिकाण : ठाणे दिनांक : ऑक्टोबर २९. २०२४

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

## कांपीरेट ऑफिस: सेहम आयटी पार्क बीर बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१०१४. **शास्त्रा कार्यालवः** ७वा मजला, सुमेर प्लाझा, जुनिट क्र.७०२, मरोठ मरोशी रोड, संकष्ट पाडा बेलफेअर सोसायटी, मरोठ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९. **प्रापिकृत अधिकान्याचे तपसीलः नावः** विश्वजीत तुगरकांत सिंग, **इंगेलः** vishwajoet.singh1@bajajfinserv.in **मोबा.ऊ.**:१८११४५२०२ व १७६१६८८४४६ / ८६६११८९०४८

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली

. रणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभृत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून **१८.११.२०२४ रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तींवर:

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची शेवटची कर्ज खाते तपशील/कर्जदार व तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता

१. ई-लिलाव दिनांकः १८.११.२०२४ रोजी स.११.००वा ते कर्ज: एच४०५एचएलडी०९४८४४५ व . एच४०५एचएलटी०९७६१३१ दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनांक १६.११.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे) ३. निरीक्षणाची तारीख व वेळः दिनांक ०१.११.२०२४ ते १४.११.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे)

एकूण थकबाकीः रू.४५,९१,९९९/- (रूपये **४. स्थावर मालमत्तेचे वर्णन:** मालमत्ता फ्लॅट क्र. १०३, १ला मजला श्रीकृष्णा रेसिडेन्सी, विंग बी, इमारत क्र.१, हिस्सा क्र.६९/२/३ए मौजे वालीवली, ता.अंबरनाथ, जि.ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

**१.** जाहिर लिलाव **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर</mark> आयोजित केले जात आहे आणि बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. **२.** प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे **१८ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.००** पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. **५.** बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंवा

प्राधिकृत अधिकारी, (विश्वजीत तुषारकांत सिंग) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

# सूचनेद्वारे जाहिर लिलाव

१. राजेंद्र मारूती भोईर (कर्जदार) २. सोनाली राजेंद्र भोईर (सह-कर्जदार) **दोषांचा पत्ताः** खोली क्र.४, ढोके-दापिवली टिटवाळा रोड, पोस्ट एरांजाड ढोके, ठाणे, महाराष्ट्र

पंचेचाळीस एक्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव फक्त) पुढील व्याज आणि दिनांक ०८.१०.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह.

रे. इरठेः रू.२,७०,०००*/* - (रूपये दोन लाख सत्तर हजार फक्त) राखीव किंमतीच्य ३. बोली वाढविणेः

२. मालमत्तेचे इरठे.

३. बोली वाढविणे

राखीव किंमतः

ह. २७,००,०००/

(रूपये सत्तावीस लाख फक्त)

रू.२५.०००/- (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने.

दिनांक: ३०.१०.२०२४, ठिकाण: ठाणे

. स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

ईमेल: darshan.rita@gmail.com I HAVE CHANGED MY NAME FROM